

M. 5, 33. कार्यते द्युवशः कर्म सर्वः BHAG. 3, 5. निवृत्ता इस्पृष्टवशस्तदा R. 2, 39, 4. म लज्जात्यवशः शोकि वातेनाभिकृतेव नैः 4, 6, 12. विमुच्चत्यवशा देहं कालस्य वशमागता: 44, 66. श्ववशास्मि तदा वीर् स्पृष्टा गत्रेण रक्षा 5, 68, 38. Statt श्ववशी ÇĀNTIC. 1, 26 ist wohl श्ववशो zu lesen.

श्ववशम् (von शस् mit श्व) f. *unrechtes Verlangen* AV. 6, 45, 2.

श्ववशा (3. श + व०) f. *Nicht-Kuh, schlechte Kuh*: तं देवा श्वपीमासत वशेयाऽश्वशेति AV. 12, 4, 42, 17.

श्ववशातन (von शातपू mit श्व) n. *das Welken, Einschrumpfen*: मोसानाम् SUÇR. 2, 267, 2.

श्वविश्रस् (1. श्व + शिं०) adj. *den Kopf nach unten habend* KAUC. 31.

श्ववशिष्ट s. u. शिष् mit श्व; davon °ष्टक n. *das Uebriggebliebene, Rest*: दण्डप्रुत्कावशिष्टकम् JÄGN. 2, 47.

श्ववशीर्धक (von 1. श्व + शोर्धन्०) adj. *der den Kopf nach unten gerichtet hat* SUÇR. 2, 202, 18.

श्ववशेष (von शिष् mit श्व) *Ueberbleibsel, Rest*: रक्षामवशेषं तु खर्द्वपासंश्रयम् । उर्बलं वलिनं राममाक्षे पुनरुत्यतम् ॥ R. 3, 32, 1. ततो

श्ववशेषम् (acc.) 31, 49. पुण्यानामवशेषण 4, 60, 22. श्वेनाङ्गो श्ववशेषण 5,

29, 10. Am Ende eines comp. nach dem Ganzen: दण्डप्रुत्काव० M. 8, 159. R. 2, 25, 27. RAGH. 2, 69. Am häufigsten mit dem Rest selbst zu einem adj. comp. verbunden: श्ववशेष wovon die Hälfte übrig geblieben ist R. 5, 14, 49. तेषामल्पावशेषाणाम् 3, 32, 2. सूतावशेष (स्थ.) 2, 52, 28. 3, 31, 49, 5, 41, 38. v. l. zu ÇAK. 32, 5. KATHÄS. 12, 109. f. शा R. 6, 26, 42.

कथावशेषता der Zustand eines solchen, von dem nur die Erzählung übrig bleibt, der nur in der Erzählung fortlebt PRAB. 83, 1. शीर्षावशेषीकृतः von dem man nur den Kopf übrig gelassen hat BHART. 2, 27. सा-

वशेष wovon noch ein Rest nach ist, noch nicht ganz zu Ende PĀNKAT. 109, 17, 146, 23. ÇAK. 22, 15. निरवशेष wovon kein Rest nachbleibt, ganz:

निरवशेषं तं मेषं बुझे R. 3, 16, 28. निरवशेषतः adv. *vollständig, so dass nichts übrig bleibt*: कुर्तं निरवशेषतः । वक्तव्यम् 4, 71, 2. — Die Analogie spricht für m., das erste Beispiel für n.

श्वश्यपुत्र (श० + पु०) gaṇa मनोजादि zu P. 5, 1, 133.

श्वश्यम् (von 3. श + व०) adv. gaṇa स्वरादि, *notwendig, jedenfalls, durchaus* AK. 3, 3, 16. H. 1540. KĀTJ. Ça. 22, 10, 22. M. 12, 68. BRAHMĀ. 2, 2. AR. 4, 22. R. 1, 22, 11. 5, 41, 10. 6, 95, 55. 103, 13. PĀNKAT. 24, 20, 79, 22. HIT. 9, 11. 21, 14. 24, 12. BHART. 3, 34. MEGH. 10. 62. 91. DHŪRTAS. 67, 13. Am Anf. eines comp. vor einem part. fut. pass. ohne das Flexionszeichen P. 6, 1, 144, VÄRTL. 4. VOP. 6, 72. श्वश्यकार्य gaṇa मपूरव्यंसकार्यः; R. 2, 96, 8. °करणीय BRAHMĀ. 3, 16. °कर्तव्य HIT. 9, 11, v. l. °लाक्ष्य P. 6, 1, 80, Sch. °पात्र्य, °वात्र्य (der Palatal einer Wurzel geht nach श्वश्य nie in den Guttural über) 7, 3, 65, Sch. dagegen श्वश्यंभाविन् MBH. 1, 6144 (BRAHMĀ. 2, 2: श्वश्यमाविन्). HIT. Pr. 27 (zu einem comp. zu verbinden). श्वश्यभाव VOP. 23, 16. — H. an. 7, 56 und MED. avj. 61 kennen zwei Bedeutungen: निश्चयनित्ययोः und नित्यप्रवलयोः.

श्वश्या f. Reif ÇABDAR. im CKDR. — Vgl. श्वश्याय.

श्वश्याप (von श्या mit श्व) m. P. 3, 1, 141. 1) Reif AK. 1, 1, 2, 19. H. 1072. an. 4, 220. MED. j. 115. NIR. 2, 18. 8, 10. R. 3, 22, 21. 22. — 2) Hochmuth H. an. MED. (st. श्रभिधने ist wohl श्रभिमने zu lesen). VIÇVA im CKDR.

श्वश्यपण (von श्री mit श्व) n. *das vom-Feuer-Nehmen (Gegens. श्रधिअपण)* SÄH. D. 10, 17.

श्वश्यस्त् (von श्व - शस्) adv. *wie weggeblasen, wie ein Hauch*: नदीं पैत्रप्सरसे इंपा तुरमेवश्यस्त् AV. 4, 37, 3.

श्वञ्जयणी f. = वज्ञकं SÄRAS. zu AK. 2, 9, 71 im ÇKDR.

श्वष्टम् (von स्तम् mit श्व) m. 1) *das sich-Aufstützen, sich-Anlehnen; seine-Zuflucht-Nehmen*: पर्यस्त्तकाव० SUÇR. 2, 143, 1. रामाव० R. 4,

7, in der Unterschr. तत्कथमहं धैर्यवश्टमं कोरामि PĀNKAT. 21, 20. पौरुषावश्टमं कृत्वा 24. श्व शोकं समुत्सृष्ट बल्लो इपि गतवासहृष्टम् । स्वावश्टमेन विद्यातो प्राप्तये दक्षिणापथम् ॥ KATHÄS. 6, 22. पदार्थाव० PRAB. 27, 7. — 2) *das auf-dem-Platz-Bleiben, kühnes Selbstvertrauen, Entschlossenheit*: पलायनमवश्टमो वा PĀNKAT. 246, 19. श्वष्टमकर् SUÇR. 2, 142, 19. प्रसववदनो हृष्टः स्पष्टवाक्यः सेराषदकृ । सभायां वक्ति सामर्थ्यं सावश्टमो नरः प्रुचिः ॥ PĀNKAT. I. 215. तं सावश्टमम् (adv.) श्रावणत KATHÄS. 23, 97. — 3) *Ansang* श्रारम्भ TRIK. 3, 3, 283 (st. श्वष्टब्ध ist श्वष्टम् zu lesen). प्रारम्भ MED. bh. 23. संभारङ्गयोः (?) H. an. 4, 213. — 4) = सौष्ठव HALÄS. im ÇKDR. — 5) *Pfosten* (स्तम्) H. an. MED. — 6) *Gold* TRIK. 3, 3, 283. H. an. 4, 212. MED. Vgl. श्वष्टममय.

श्वष्टममय (wie eben) n. *das sich-Aufstützen, das seine-Zuflucht-Nehmen*: दृसव्वाव० PĀNKAT. 233, 16.

श्वष्टमय (von श्वष्टम् 6.) adj. *golden* RAGH. 3, 53.

श्वघाण (von स्वन् mit श्व) m. *geräuschvolles Essen* H. 424.

1. श्वस् (von श्व) n. 1) *Befriedigung, Ergötzen, Genuss* (vgl. NAIGH. 2, 7): शा वां रेयै नियुक्ताव्वक्तव्से इपि प्रयोगि सुधितानि वीतिये RV. 1,

133, 4. 22, 10. 47, 10. 32, 12. 118, 10. तप्यमित्ते वसेवा न्यैवत्सुप्रतिचक्षमवसे कुत्तियत् 7, 1, 2. पचता पक्तीरवसे काणुधित् 32, 6. 8, 59, 2. 9, 108, 14. (मध्य) प्रवीता ब्रह्मचारिभिर्दृवानामवसे डुवे AV. 6, 108, 2. — 2)

*Verlangen, Wunsch, Streben*: शा वां मित्रावरुणा कृव्युर्द्विष्टं नमसा देवावसेवा वक्तव्यम् RV. 4, 132, 7. 177, 1. नाना हि वा द्वयाना इति द्वये धनीना धर्तुरवसा विपन्नयवः 102, 5. श्वामवो न समद्वे 8, 16, 2. श्रिगिरिंगो इवंसा वेतु धीतिम् 1, 77, 4. — 3) *Gunst, Förderung, Beistand* (auch pl.): उपै वामवै शरणं गमयेन RV. 1, 158, 3. नतिं रुद्रा श्रवसा नमस्त्विनम् 166, 2. विद्या हि ते पूरा वयमेष्ये पिर्वप्यावेसः 8, 64, 16. बोद्याश्परवसे नृतनस्य 3, 51, 16. यस्मिन्नाविविवेषा डुरेण 10, 120, 7. इग्मिर्युवा नृष्टदेनमवौभिः 7, 20, 1. 1, 17, 1. 2. 6. 22, 6, 11. 42, 5. 3, 17, 3. 4, 1, 20. 8, 70, 2. 10, 91, 7. 131, 6. u. s. w. VS. 21, 5. AV. 6, 7, 1. 7, 40, 1. — Vgl. स्ववस्.

2. श्रवैस् (von 1. श्व) P. 5, 3, 39. gaṇa स्वरादि; VOP. 7, 108. 1) adv. *unter, nach unten, herwärts* (Gegens. परस्): श्वः पैरेण पर एनावरेण पूरा गौरुदस्यात् RV. 4, 164, 17. 18. श्वश्यरन्युरो श्रव्येन पश्येन 6, 9, 3. 10, 67,

4. श्वः पश्यति वितते पश्या इः: 1, 83, 2. श्रवमद् (über die Erweichung zu इ vgl. RV. PĀNKAT. 1, 22. P. 8, 2, 70) इन्द्र ददृहि 133, 6. — 2) *praep. unter, unten an, mit instr. und abl.*: श्वो दिवा पतयते पतंगम् RV. 1, 163, 6. श्वश्य यः पूरः स्त्रा 10, 17, 13. श्वो दिवो वर्तमानः 5, 40, 6. 8, 40, 8. श्वः सूर्यस्य वृक्तः पुरीषात् 10, 27, 21.

श्वसं (von श्व) n. *Labung, Nahrung, besonders Wegzehrung* NIR. 1, 17. पूर्वे श्वयोरवसे विप्यव्युर्द्विवि RV. 4, 119, 6. यद्मुखीलवस्तुते पुणिं गा: 93,

4. श्ववाये पूर्वे रुद्र मृक्तं *der wandelnden Nahrung* (d. h. des Viehs) schone 10, 169, 1. रुतें रुद्रवसम् VS. 3, 61. श्वसेन वा श्रधानं पति ÇAT.